

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत  
मातृभूमी प्रतिष्ठान मु.उपळाई (ठोंगे) ता.बार्शी  
जि.सोलापूर या संस्थेस मौजे उपळाई (ठोंगे)  
ता.बार्शी जि.सोलापूर येथे कायमस्वरूपी  
विनाअनुदानित तत्त्वावर नवीन “कर्मयोगी श्री  
गजानन किर्तीकर कृषि महाविद्यालय” सुरु  
करण्यास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,  
शासन निर्णय क्रमांक: मफुवि-१४२४/प्र.क्र.१३०/७-अ,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक : १५/१०/२०२४.

**संदर्भ:-**

- १) महाराष्ट्र कृषि विद्यापीठे अधिनियम, १९८३.
- २) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-१५१७/प्र.क्र.६०/७अ, दि.३०.०५.२०१८.
- ३) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र.मकृप-१०२२/प्र.क्र.८९/७-अ, दि.०६.०५.२०२२.
- ४) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे परिपत्रक जा.क्र.मकृप/शिक्षण-१/  
१७२३/१५८/२१९२, दि.०९/०८/२०२३.
- ५) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे जा.क्र.मकृप/शिक्षण-१/६३२३/  
७५८/२१९२, दि.२६.०९.२०२४ रोजीचे पत्र.
- ६) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या दि.०३.१०.२०२४ रोजी झालेल्या  
११७ व्या बैठकीचे इतिवृत्त दि.०९.१०.२०२४.

**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र कृषि विद्यापीठे अधिनियम, १९८३ च्या कलम १२(३)(ड) मधील तरतूदीनुसार  
कोणत्याही नवीन विद्याशाखा, पाठ्यक्रम किंवा ज्ञानशाखा किंवा विभाग सुरु करण्यासाठी,  
त्याचप्रमाणे, कोणत्याही अभ्यासक्रमासाठी जादा वैकल्पिक विषय सुरु करण्यासाठी विद्यापीठांना  
परवानगी देणे याबाबतचे अधिकार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेस प्रदान करण्यात आले  
आहेत. तसेच, कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय दि.३०.०५.२०१८ अन्वये कृषि विद्यापीठांतर्गत  
पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवी अभ्यासक्रमामध्ये जागांचे आरक्षण, सामाजिक आरक्षणाच्या  
वाटपाची कार्यपध्दती, प्रवेश कार्यपध्दती निश्चित करणेबाबत व खाजगी कृषि महाविद्यालयांना मान्यता  
देण्याच्या कार्यवाहीबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी, कृषि परिषदेच्या कार्योत्तर मान्यतेच्या अधीन राहून, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत “मातृभूमी प्रतिष्ठान मु.उपळाई (ठोंगे), ता.बार्शी जि.सोलापूर” या संस्थेस मौजे उपळाई (ठोंगे), ता.बार्शी, जि.सोलापूर येथे कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर नवीन “कर्मयोगी श्री गजानन किर्तीकर कृषि महाविद्यालय” सुरु करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र.५ अन्वये सादर केला होता. महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या दि.०३.१०.२०२४ रोजी झालेल्या ११७ व्या बैठकीत सदर प्रस्तावास मा.मंत्री (कृषि) यांनी अटी व शर्तीच्या पूर्ततेच्या अधिन राहून मान्यता प्रदान केली आहे. त्यासअनुसरून, “मातृभूमी प्रतिष्ठान मु.उपळाई (ठोंगे), ता.बार्शी, जि.सोलापूर” या संस्थेस मौजे उपळाई(ठोंगे), ता.बार्शी, जि.सोलापूर येथे कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावरील नवीन “कर्मयोगी श्री गजानन किर्तीकर कृषि महाविद्यालय” सुरु करण्यास मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत “मातृभूमी प्रतिष्ठान मु.उपळाई (ठोंगे), ता.बार्शी, जि.सोलापूर” या संस्थेस मौजे उपळाई (ठोंगे), ता.बार्शी, जि.सोलापूर येथे ६० विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमता असलेले खाजगी कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावरील नवीन “कर्मयोगी श्री गजानन किर्तीकर कृषि महाविद्यालय” सुरु करण्यास, खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

### २. अटी व शर्ती-

- i. सदर मान्यता ही कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावर राहिल.
- ii. सदर महाविद्यालयाने विद्यापीठ तपासणी समितीच्या अहवालातील निष्कर्षात नमूद बाबींची/ त्रुटींची पूर्तता चार महिने कालावधीत करावी. तसेच, संस्थेकडे फक्त २६.६४ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. भारतीय अनुसंधान परिषदेच्या निकषानुसार ३० हेक्टर जमीनीची आवश्यकता आहे. यास्तव, निकषात नमूद जमीन उपलब्धतेची पूर्तताही चार महिने कालावधीत करावी. सदर अटी, शर्ती व जमीन उपलब्धतेच्या अटीची पूर्तता न झाल्यास सदर मान्यता रद्द समजली जाईल.
- iii. सदर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, प्रवेश नियामक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई व शासनाने मान्य केलेल्या संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमानुसार करण्यात येतील.
- iv. पदवी अभ्यासक्रमांची शुल्क निश्चिती, शुल्क नियामक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई व शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या प्राधिकरणामार्फत विहित करण्यात येईल.
- v. शिक्षण विषयक कार्यप्रणाली यांचे संनियंत्रण करण्याचे अधिकार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांना राहतील. तसेच, राज्य शासनाने वेळोवेळी निश्चित केलेली मार्गदर्शक तत्त्वे व निकष खाजगी विनाअनुदानित पदवी अभ्यासक्रमासाठी लागू राहतील.

- vi. नवीन विनाअनुदानित कृषि व संलग्न महाविद्यालय सुरु करण्यासाठी, कृषि परिषद/कृषि विद्यापीठ यांच्याकडे प्रक्रिया शुल्क/बँक गॅरंटी/अनामत रक्कम जमा करणे संबंधित संस्थेस बंधनकारक राहिल.
  - vii. महाविद्यालयाची संलग्नता, तपासणी व मूल्यांकनासाठी, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, राज्यशासन व संबंधित कृषि विद्यापीठ/कृषि परिषद यांचे मार्फत वेळोवेळी निश्चित केलेले निकष व मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक असतील.
३. सदर शासन निर्णय सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२४१०१५११३३४३८१०१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( प्रतिभा पाटील )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मा.मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.मंत्री (कृषि), कृषि व पदुम विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.
- ५) कुलगुरु/कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि.अहमदनगर.
- ६) सचिव (कृषि) यांचे स्वीय सहायक, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) मातृभूमी प्रतिष्ठान मु.उपळाई (ठोंगे), ता.बार्शी, जि.सोलापूर यांना महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचेमार्फत.
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- ९) निवडनस्ती (कार्यासन ७-अ), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.